

04<sup>th</sup> May, 2024

To, BSE Limited The Corporate Relationship Department Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400001

## Sub: Newspaper Publication in respect of Audited Financial Results (Standalone & Consolidated) for the quarter and year ended March 31, 2024.

Ref: BSE Scrip Code: 512463 BSE Scrip ID: LLOYDSENT

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47(1)(b) and 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the newspaper clippings of the Audited (Standalone & Consolidated) Financial Results for the quarter and year ended 31<sup>st</sup> March, 2024, published in newspapers - Business Standard (English- All Editions) and Mumbai Lakshadweep (Marathi), on Saturday, 4<sup>th</sup> May, 2024.

The said advertisements will also be made available on the website of the company at www.lloydsenterprises.in

Kindly take note of the same.

Thanking You, Yours Faithfully,

For Lloyds Enterprises Limited (formerly known as Shree Global Tradefin Limited)

Pranjal Mahapure Company Secretary & Compliance Officer ACS: 69408

## LLOYDS ENTERPRISES LIMITED

(Formerly known as- Shree Global Tradefin Limited) Registered Address: A-2, 2nd Floor, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai – 400013 Tel: 022 - 6291 8111 Email: lloydsenterprises@lloyds.in www.lloydsenterprises.in (CIN) L27100MH1986PLC041252



# When ads cross the line

Why ads meant to cash in on a potentially viral moment require a long look

#### ANUSHKA BHARDWAJ New Delhi, 3 May

oon after the Uttar Pradesh state board declared its Class X results last month, the 15-yearold girl who scored 98.5 per cent marks started trending unfortunately, more for her physical appearance than her academic achievement.

As internet trolls attacked her for her facial hair, a full-page advertisement by Gurugram-headquartered Bombay Shaving Company appeared on the front pages of some newspapers addressing her. "Dear xyz (name withheld), they are trolling your hair today, they'll applaud your A.I.R. [all-India rank] tomorrow," the ad read, in large font. A message, in much smaller font, on the right-hand corner, added, "We hope you never get bullied into using our razor."

Bombay Shaving Company's Founder and Chief Executive Officer, Shantanu Deshpande, also posted a picture of this ad on his LinkedIn page, describing it as "a simple message for an amazing young woman with such a bright future"

Things soon went downhill. A number of people called out the company and accused it of "opportunist branding" insensitivity and vid



## **MISSING THE** MOMENT

Zomato Ad on World Environment Day (June 2023) showed actor Aditya Lakhia, who played the Dalit character Kachra in the film "Lagaan", as items made of recycled waste. The National Commission for Scheduled Castes issued a notice to the restaurant aggregator

## 

Bharat Matrimony's Holi Ad (March 2023) featured a woman washing off Holi colours to reveal bruises on her face, aiming to convey a social message advocating for safer and more inclusive spaces for women. The ad was criticised for portraying a highly sensitive issue during a festival campaign

MakeMyTrip, during the Cricket World Cup (October 2023), in a full page print ad announced a discount offer for Pakistani cricket fans based on the number of runs their team lost by. It faced criticism for spoiling the sporting spirit

## Legal landscape

The legal stakes are high. "Presumably, Bombay Shaving Company did not seek her permission for an ad that addressed the girl directly, and went on to use wordplay to insert the brand in the moment," says Srinivasan. The better way, he says, is for brands to work with the individual officially.

Official is the route DSP Mutual Funds and Bajaj Allianz took to feature Sanjeev Shrivastva, better known as "Dancing Uncle" on the internet, in their ads.

Delhi-based lawyer Abhijat Bhardwaj says identities of organisations are legally protected through trademark and copyright, but in the case of individuals, it is a direct attack on the right to privacy accompanied with the right to live with dignity.

Back in 2022, Unacademy ended up using historian Manu S Pillai's face in a "generic profile' advertisement under the name of Sagar Chauhan. "Not the first time this is happening. Somewhat miffed that I have such a generic face, it gets lifted for all kinds of random advertisements," Pillai had tweeted after the advertisement went viral.

In the case of celebrities, Bhardwaj adds, "The right to publicity derived from the right to privacy protect against the misappropriation of a person's name, likeness, or other identity — such as nickname, pseudonym, voice, signature, likeness, or photograph — for commercial benefit.'

# ELINET TECHNOLOGIES LIMITED Rad. Office: T5 140, Block 2 & 9, Rajlv Gandhi Salai, Taramani, Chennal - 600 113. Ph: 044-2254 1337 / 1995 Fax: 044-2254 1355 Balan Email: elnetcity@gmail.com Website: www.elnettechnologies.com Civ: L72300TN1990PLC014559

### NOTICE TO SHAREHOLDERS Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund Authority

Investor Education and Protection Fund Authonity NOTICE is hereby given that pursuant to provision of Section 124(6) of the Companies Act, 2013 ("Act") read with Rule 8 of the Investor Education and Protection Fund authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time (the "Rules"), the equity shares of the Company in respect of which dividend amounts have remained unclaimed for seven consecutive years or more are required to be transferred by the Company to the demat account of the Investor Education & Protection Fund Authority (IEPF). Accordingly, the due date for transfer of shares held by the shareholders in the Company, wherein the dividend(s) remain unpaid on such shares, for the last seven years from the final dividend declared by the Company in the Financial year 2016-17, to IEPF Authority is August 08, 2024. To claim the said shares and unclaimed dividend amount before it is transferred to the credit of IEPF, shareholders may forward to Ms. Cameo Corporate Services Limited, the Registrar and Share Transfer

Anarchicles may forward to M/s. Carneo Corporate Services Limited, the Regist Agent (RTA) of the company with the copies of the relevant documents such as:

## Copy of Share Certificate;

Place : Chennai Date : 04-05-2024

est letter for "not to transfer the shares to IEPF Authorities"

Request letter for "not to transfer the snares to it:r r Aumonues; Copy of the Demat Account Statement (Client master list) showing your name, address, demat and bank account details registered against the demat account. (For shares held in demat form) Investor Service Request Form ISR - 1, Form ISR - 2 and Form No. SH 13 (Nomination Form) duly filled as per the instructions stated therein along with the supporting documents including original cancelled cheque stating your name as the Account holder. (Can download the form from Company's website www.elnettechnologies.com under the following path Investors → Shareholders communications → Investor services → Formats). (For shares held in physical form)

In Compliance with the above provision, Individual notices are being sent to the registered address of the shareholders whose dividends are lying unclaimed for seven consecutive years and whose shares are liable to be transferred to IEPF. The complete details of these shareholders is being made available on the Company's website www.elnettechnologies.com in the following category i.e., investor/compliance/unpaid dividend data/year 2024/Details of shares proposed to be transferred to EPF 2016-17

All the concerned shareholders, whose folio and other particulars are reflected in the said file on the website of the company are requested to note that in terms of the above stated provisions, the company shall be obliged to transfer the shares to the IEPF.

Hence, if the dividends are not claimed by the concerned shareholders by the above-mentioned due tate, necessary steps will be initiated by the company to transfer the shares held by the concerned shareholder to IEPF without any further notice in the following matter. n case the shares are held:

In physical form: New share certificate(s) will be issued and transferred in favour of IEPF on completion of necessary formalities. The original share certificate(s) which stand registered in the name of shareholder will be deemed cancelled and non-negotiable.
In demat form: The Company shall inform the Depository by way of corporate action for transfer of shares lying in the shareholder's demat account in favour of IEPF.

d dividends to IEPF,

The shareholders may note that in the event of transfer of shares and the unclaimed dividends to IEPF, concerned shareholder(s) are entitled to claim the same from IEPF authority by submitting an online application in the prescribed from IEPF-5 available on the website www.lepf.gov.in The shareholders may further note that the details of unclaimed dividends and shares of the concerned the shareholders may further note that the details of unclaimed dividends and shares of the concerned the shareholders may further note that the details of unclaimed dividends and shares of the concerned the shareholders may further note that the details of unclaimed dividends and shares of the concerned the shareholders may further note that the details of unclaimed dividends and shares of the concerned the shareholders is the shareholder of the shareholder of the shareholder the shareholders are shareholder of the shareholder the shareholders are shareholder the share

The shareholders may further note that the details of unclaimed dividends and shares of the concerned shareholder(s) uploaded by the Company on its website www.einettechnologies.com shall be treated as adequate notice in respect of issue of new share cartificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to the Rules. Please note that no daim shall ite against the Company in respect of unclaimed dividend and equity shares transferred to the IEPF. For further clarifications, the concerned shareholders are requested to contact the Registrar and Share Transfer Agent (RTA) of the company at the following address: Mis. Came Corporate Services Limited, Unit: Elnet Technologies Limited "Subramania Building", 5th Floro No. 1, Club House Road, Chennal 600002, Tel: 91-44-28460390; Fax: 91-44-28460129; e-mail: Investor@cameoindia.com

SYSTEMS

Yours Faithfully For ELNET TECHNOLOGIES LIMITED

Ritesh Shivkumar Mishra Company Secretary and Compliance Officer

# GOVERNMENT OF TAMIL NADU FINANCE DEPARTMENT, CHENNAI-9

Dated : May 03, 2024

## PRESS COMMUNIQUE

It is notified for general information that the outstanding balance of 5.46% Tamil Nadu SDL, 2024 issued in terms of the Government of Tamil Nadu, Finance Department, Notification No.483(L)/W&M-II/2020, dated May 29, 2020 will be repaid at par on June 03, 2024 with interest due up to and including June 02, 2024. In the event of a holiday being declared on the aforesaid date by any State Government under the Negotiable Instruments Act, 1881, the loan will be repaid by the paying offices in that State on the previous working day. No interest will accrue on the loan from and after June 03, 2024.

2. As per sub-regulation 24(2) and 24(3) of Government Securities Regulations, 2007 payment of maturity proceeds to the registered holder of Government Security held in the form of Subsidiary General Ledger or Constituent Subsidiary General Ledger account or Stock Certificate shall be made by a pay order incorporating the relevant particulars of his bank account or by credit to the account of the holder in any bank having facility of receipt of funds through electronic means. For the purpose of making payment in respect of the securities, the original subscriber or the subsequent holders of such a Government Securities, as the case may be, shall submit to the Bank or Treasury and Sub-Treasury or branch of State Bank of India, where they are enfaced / registered for payment of interest, as the case may be, the relevant particulars of their bank account

3. However, in the absence of relevant particulars of bank account/mandate for receipt of funds through electronic means, to facilitate repayment on the due date. holders of 5.46% Tamll Nadu SDL 2024, should tender their securities at the Public Debt Office, 20 days in advance. The securities should be tendered for repayment, duly discharged on the reverse thereof as under:

## "Received the Principal due on the Certificate".

4. It should be particularly noted that at places where the treasury work is done by a branch of the State Bank of India, the securities, if they are in the form of Stock Certificates, should be tendered at the branch of the bank concerned and not at the Treasury or Sub -Treasury

5. Holders who wish to receive payment at places other than those where the securities have been enfaced for payment should send them duly discharged to the Public Debt Office concerned by Registered and Insured Post. The Public Debt Office will make payment by issuing a draft payable at any Treasury/Sub-Treasury or branch of State Bank of India conducting Government Treasury work in the State of Tamil Nadu.

**T.Udhavachandran** Principal Secretary to Government, Finance Department, Chennai-9.

## SYSTEMS INTERNATIONAL LIMITED

CIN : L74899DL1993PLC053579 Registered Office: GF-1-A, 6, Devika Tower, Nehru Place, New Delhi-110019 Tel : +91 120 4303500; Website : www.rsystems.com; Email : rsil@rsystems.com Extract of Consolidated Financi

ial Results for the quarter ended March 31, 2024	
--	--

DIPR/ 466 /DISPLAY/2024

Particulars	Three mo	nths ended	Year ended
	31.03.2024	31.03.2023	31.12.2023
	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Revenue from operations	4,166.41	4,040.71	16,845.18
Profit before tax*	363.85	478.00	2,000.22
Net profit after tax for the period*	274.87	358.35	1,401.06
Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income / (loss) (after tax)]	238.01	363.99	1,464.14
Paid - up equity share capital (Face value of Re. 1/- each)	118.31	118.31	118.31
Reserves excluding Revaluation Reserve as at December 31, 2023			5,996.06
Earnings per share (Equity share of par value of Re. 1/- each) Basic Diluted	2.32 2.32	3.03 3.03	11.84 11.84

Notes

The consolidated financial results for the quarter ended March 31, 2024 were reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at their meeting held on May 02, 2024

4:		(Rs. in million)
Three mon	Year ended	
31.03.2024	31.03.2023	31.12.2023
(Audited)	(Audited)	(Audited)
2,088.60	2,247.07	9,038.87
354.68	423.86	2,181.88
315.79	327.14	1,734.57
315.14	321.94	1,729.96
	Three mon           31.03.2024           (Audited)           2,088.60           354.68           315.79	Three months ended           31.03.2024         31.03.2023           (Audited)         (Audited)           2,088.60         2,247.07           354.68         423.86           315.79         327.14

the girl's right to privacy.

"Rather than focusing on highlighting the noteworthy achievement, the brand unknowingly contributed to the trolling culture," says Shagun Gupta, a New Delhi-based brand strategist.

Navigating such situations can be challenging. In this case, it appears that the personal care and grooming company was so eager to align with the trend it may have overlooked how its fullpage newspaper ad could be perceived, Guptasavs.

Indeed, moment marketing – when a brand tries to cash in on a viral or potentially viral 'moment' - is a tricky space. Some brands, most notably Amul, have done it successfully for years. But many others have burned their fingers.

#### **Individual vs incident**

It "can often lead to significant missteps if not executed carefully," wrote Manisha Kapoor, CEO and secretary general of the Advertising Standards Council of India (Asci), in a LinkedIn post while taking note of the Bombay Shaving Company's ad.

It can get trickier when companies focus on the individual rather than the event.

Take the ad Fiitjee put out in March. Purportedly using the picture of one of its former students, Fiitjee claimed she could have scored 100 and not 99.99. had she remained with the coaching institute rather than opting for another one. It described the other coaching centre as "the evil institute from Kota (now in Delhi) with a history of suicides".

This ad, too, invited a good deal of criticism.

Bombay Shaving Company and Fiitjee declined to comment when Business Standard contacted them.

"Social media platforms tend to show incidents that many people are talking about. It is easier for brands to be on top of them and use them." says Bengaluru-based communication strategy consultant Karthik Srinivasan. "Usually, brands are cautious about using individuals who are trending, and prefer to use moments or incidents.'

Notjust brands, organisations and

Dabur, during the festival season campaign (October 2021), launched an advertisement showing a samesex couple celebrating the Hindu festival Karwa Chauth. FabIndia named its Diwali clothing collection as 'Jashn-e-Riwaaz'.

## WATCH OUT CALL

Baseline Ventures, a sports marketing, entertainment and brand licensing company, considered suing multiple brands for unauthorised use of the name and pictures of their client, PV Sindhu for marketing purposes. The brands putout a "congratulatory message" when she became the first Indian woman to win two Olympic medals in 2021.

In another case, in 2018, Baseline Ventures sent notices to a few brands saying the social media posts congratulating their client cricketer Prithvi Shaw for his Test match debut century used creatives with Shaw's name.

agencies, too, sometimes end up stumped in the moment marketing game.

Roll back to 2017, when the Jaipur police invited Indian pacer Jasprit Bumrah's displeasure. The police had used Bumrah's infamous no-ball to Pakistan's Fakhar Zaman during the final of the 2017 ICC Champions Trophy in an advertisement on road safety. "Don't cross the line. You know it can be costly," read its billboard featuring Bumrah's overstepping, which was seen to have turned the match in Pakistan's favour. The fast bowler was upset and took to Twitter (now X) to say so. The Jaipur police later offered an apology.

#### **FOMO fiascos**

The 15-year-old Class X topper from Uttar Pradesh, meanwhile, expressed a strong disinterest in publicity. "If I had scored just one-two marks less, I wouldn't have gained this social media popularity and wouldn't have faced such trolling," she said in an interview to BBC.

Bombay Shaving Company's Deshpande had, in his LinkedIn post, emphasised that their full-page ad was not meant to benefit the company. He said there was no QR code or other sales tactic involved, hence the ad was nonprofit in nature.

Mumbai-based cultural strategist and brand creative director Rupesh Kashyap disagrees with that argument. "Merely omitting a QR code does not necessarily signify a lack of intention to sell," he says. "Rather than talking about the razor, they could have taken a higher ground by highlighting the importance of grooming, or taken the totally anticonfirmative beauty approach and done something that celebrates real beauty."

Kashyap adds that the challenge with moment marketing is that it is driven by the FOMO (fear of missing out) culture. "In fact, it is not just about the 'moment', but the cause of it. If brands don't understand it well, chances are it'll misfire," he says.

Asci's Kapoor agrees. Brands, she says, must exercise caution when incorporating real incidents or individuals into campaigns. "Without express consent, the advertisement can become exploitative or misleading."

Asci has intervened in some cases, such as when edtechs used images of or made references to known individuals without their permission. "These ads eventually had to be pulled down," says Kapoor.

Moment marketing needs to be sensitively thought through and carefully executed. The rush to catch the fleeting moment is known to do more damage than good.

The Company does not have any exceptional and extraordinary item to report for the above periods.

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites i.e. www.bseindia.com, www.nseindia.com and Company's website at www.rsvstems.com.

> For and on behalf of the Board of Directors of **R SYSTEMS INTERNATIONAL LIMITED**

Place : Frisco Tx, USA Date : May 02, 2024

Nitesh Bansal Managing Director & Chief Executive Officer DIN: 10170738



## LLOYDS ENTERPRISES LIMITED

(formerly known as SHREE GLOBAL TRADEFIN LIMITED) Regd. Office : A2, 2nd Floor, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai 400013 CIN- : L27100MH1986PLC041252 Website:www.lloydsenterprises.in Email: lloydsenterprises@lloyds.in

## EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED RESULTS FOR THE QUARTER AND

			(Rs. in lakhs, except per share data)									
			Standalone					Consolidated				
Sr.			Quarter endec			ended	Quarter ended			Year ended		
No.	Particulars	31st March, 2024	31st December, 2023	31st March, 2023	31st March, 2024	31st March, 2023	31st March, 2024	31st December, 2023	31st March, 2023	31st March, 2024	31st March, 2023	
		(Audited)	(Unaud Ited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
1	Total Income from Operations	13,365.93	18,499.55	6,904.78	40,895.29	8,106.45	38,244.06	38,760.62	24,174.90	109,375.41	39,707.14	
2	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	513.17	6,386.77	621.00	9,027.65	1,060.51	5,910.67	9,896.86	1,592.57	21,275.24	5,992.53	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	513.17	6,386.77	621.00	9,027.65	1,060.51	5,910.67	9,896.86	1,592.57	21,275.24	5,742.53	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	409.75	4,820.20	621.00	7,223.66	1,060.51	5,275.37	7,527.83	1,022.93	17,479.92	4,502.89	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	37.290.54	6,679.11	15,330.88	206,843.73	43,800.99	4,929.19	17,365.48	9,481.04	67,715.37	30,880.55	
6	Equity Share Capital (Face Value Re.1/- per share)	12,721.26	12,721.26	12,721.26	12,721.26	12,721.26	12,721.26	12,721.26	12,721.26	12,721.26	12,721.26	
7	Other Equity as shown in the Audited Balance Sheet	-	-	-	370,622.65	165,051.06	-	-	-	190,486.20	97,612.10	
8	Basic & Diluted Earnings Per Share (not annualised) (in Rs.)	0.03	0.38	0.05	0.57	0.08	0.36	0.59	0.27	1.37	0.53	

3rd May, 2024 FOR LLOYDS ENTERPRISES LIMITED

DATE: 03RD MAY, 2024 PLACE: MUMBA



## भंडारा -ट्रकची अज्ञात वाहनाला धडक

भंडारा, दि.३ ः साकोलीकडून लाखनीकडे जात असताना मानेगाव-सडक येथे महाम ार्गावर जनावर आडव आल्याने त्यास वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रकचालकाचे वाहनावरील संतूलन बिघडून दुसऱ्या अज्ञात वाहनाला धडक दिली. या अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून प्रशांत कष्णा गोठवाड (वय ४०वर्षे,रा. कन्हान, ता. पारशिवणी, जि. नागपूर) असे या अपघातातील मृतक टकचालकाचे नाव आहे.

PUBLIC NOTICE Our clients Late Smt. Smita Mahendra Parekh, a member of society holding 33.33% undivided right, title & interest in unit Nos. 401 to 408 in Signature Business Park Commercial Premises Co-op Soc., Postal Colony Road, Chembur, Mumbai- 400071, died on 23 September 2022, leaving behind Shri. Mahendra J. Parekh and Kum. Payal Mahendra Parekh as her only class I legal heirs. Shri. Mahendra J Parekh, society nember and primary owner of the said units has approached the society to transfer the shares in his name. He has submitted transfer application along with release deed/s to society office. For interest of the said premises any claims are hereby invited at the following address from any claimant/s or objector/s within a period of 15 days from the publication of this notice. If no claims/objections are received within the period prescribed: the Society shall be free to deal with the right, title and interest of the premises in such manner as is provided under the bye-laws of the Society. Sd/-Pathik A. Parekh Advocate - High Court 12 Savita, Tilak Road, Ghatkopar East Mumbai - 400077 Place: Mumbai Date: 04 May 2024 जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **खोली क्र.११८,** लॉट क्र.८ए, गेट क्र.०५, जुने कलेक्ट कंपाऊंड, अब्दुल हामीद रोड, मालवणी, मालाड पश्चिम, मुंबई-४०००९५, क्षेत्रफळ सुमारे १० X १५ चौ.फु. या मालमत्तेकरिता सन् १९९० चे सक्हें पावती क.०१०७४१८ हे हरवले आहे. खोली जागेच्या मालक श्रीमती अंजुमनिशा मोहम्मद सय्यद मनिहार यांनी <u>े</u>दिनां क ३० ०४ २०२४ रोजी लापता चोंट क ५०१५१-२०२४ नुसार पोलीस तक्रार केली आहे. सर्व व्यक्तींना मुचित करण्यात येत आहे की, सदर हखलेल्या इस्तावेजाच्या आधारावर कोणासोबतही कोणताही व्यवहार करु नये. जर कोणा व्यक्तीस सदर दस्तावेज सापडल्यास त्यांनी कृपया सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ **देवसात ॲड. एम.एस. शाह** यांच्याकडे संपर्क करावा. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा अगित केले आहेत असे समजले जाईल. सही/-एम.एस. शाह (वकील) वकील, मुंबई उच्च न्यायालय कार्यालय दुकान क्र.११५, गेट क्र.५, मार्केट लॉट क्र.८एँ, जुने कलेक्टर कंपाऊंड, मालवणी मालाड (पश्चिम), मुंबई-४०००९५.

मोबा.:९२२२३४८६३८ दिनांक:०४.०५.२०२४ ठेकाणः मुंबई

फ्लॅटचे (यापुढे **सदर फ्लॅट** म्हणून संदर्भ) एकमेव मालक असून त्यांच्याकडून माझ्या अशिलांन सदर फ्लॅट खरेदी करण्याचे मान्य केले असल्याने माझ्या अशिलांच्या वतीने मी अधिकार, हक्ष व हित याबाबत चौकशी करीत आहे आणि त्यांच्या नावे दिनांक ३० जून, १९६८ रोजीचे अनुक्रमांक २१ ते २५ असलेले रु.५०/- प्रत्येकीचे ५ पूर्णपणे भरणा केलेले शेअर्सचे भागप्रमाणपः . ज.प आणि दिनांक १३ जून, १९७२ रोजीचे अनुक्रमांक ३७१ ते ४२० असलेले रु.५०/ प्रत्येकीचे ५५ पुर्णपणे भरणा केलेले शेअर्सचे भागप्रमाणपत्र क्र.३९ आहे. (यापुढे **सदर शेअर्स**) सदर फ्लॅटच्या दस्तावेजांची श्रेणी खालीलप्रमाणे: अ) सोसायटीचे संस्थापक सदस्य श्री. हरिते रघुनाथ विठ्ठल यांना सोसायटीकडून सदर शेअर्स थेट देण्यात आले ब) माजी सदस्याच्या निधनानंतर एकूण ४ कायदेशीर वारसदारांकडून सादर दस्तावेजांवर आधारित सोसायटीने सदर शेअर्स मयताची पत्नी अर्थात श्रीमती सिताबाई रघुनाथ हरिते यांच्या नावे हस्तांत **क) श्रीमती सिताबाई रघुनाथ हरिते** यांच्या निधनानंतर एकूण ३ कायदेशीर वारसदारांकडून साव दस्तावेजांच्या आधारावर सोसायटीने सदर मयताचा धाकटा मुलगा अर्थात श्री**. दुर्गेश रघुनाथ हरि**ते ्वारसदार व एकमेव कायदेशीर वारसदार म्हणून त्यांच्या नावे शेअर्स हस्तांतर केले ड) एकण ३ कायदेशीर वारसदारांपैकी २ कायदेशीर वारसदारांनी दिनांक २ मे, २०२४ रोजीचे दस्तावेज क्र.बीडीआर-१७/७५८५/२०२४ धारक दिनांक २ मे, २०२४ रोजीच्या नोंद मुक्तत करारनामानुसार श्री. दुर्गेश रघुनाथ हरिते यांच्या नावे एकत्रित ६६.६६% शेअर्स मक्त केले. निवासी फ्लॅटची अनुसुची स्लॅट क्र.८, २रा मजला, ए विंग, सहयोग इमारत, दी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया लिमिटेड बॉम्बे स्टाफ को.हौ.सो. लिमिटेड, प्लॉट क्र.४२, टीपीएस-२, दादाभाई क्रॉस रोड क्र.२ अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८, क्षेत्रफळ ५३७ चौ.फु. कार्पेट क्षेत्र अर्थात ६४४.४० चौ.फु <mark>बेल्टअप क्षेत्र अर्थात ५९.८९ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र,</mark> तसेच रु.५०/- प्रत्येकीचे ५५ शेअँस ामाविष्ट भागप्रमाणपत्र क्र.५ व ३९ यासह एकत्रित आणि सदर इमारतीमध्ये लिफ्टशिवाय तळ भधिक वरील ३ मजले आहेत आणि सदर इमारत सन १९७० मध्ये बांधण्यात आली, के पश्चिम) महापालिका वॉर्ड, <mark>सीटीएस क्र.१७६, १७६/१ ते १७६/५, महसूल गाव अंधेरी</mark> तालुका अंधेरी, नोंदणी जिल्हा मुंबई उपनगर. सएसी क्र.केडब्ल्यु३००७१९००८०००० तर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, मालकी हक्क, मुक्तता अधिभार, न्यास, तारण, परिरक्षा, कायदेशीर हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार हक्क, दावा किंवा मागणी असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ताकडे मुळ दस्तावेजांसह त्यांचे कार्यालय दुकान क्र.१७, तळमजला, निर्मला कोहौसोलि., सिझर रोड व जे.पी. रोडचा जंक्शन, अंधेरी (प.), मुंबई–४०००५८ येथे सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग/स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि मालक व माझे अशील यांच्या दरम्यान सदर फ्लॅटचा विक्री व्यवहार पुर्ण केला जाईल. सही/ शैलेश बी. शाह ठिकाण: मुंबई वकील उच्च न्यायाल दिनांक: 08 मे, २०२४ नोंदणी क्र.महा/६४४/१९८८ सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की**, श्री. संकेत संतोष अलवानी व कुमा**री ममता ऊर्फ ममता विनायक दातार यांना पलॅट क्र.५०४, शाक्य विहार को हौसोलि., व्ही.बी. फडके मार्ग, साने गुरुजी नगर, मुलुंड (पुर्व), मुंबई-४०००८१ ही जागा खरेदी करण्याची इच्छा आहे, त्यांनी बँकेच्या नावे सदर मालमत्तेच्या तारणाकरिता एल अण्ड टी फायनान्स लिमिटेड (एलटीएफएल) कडे संपर्क केला आहे.

जाहीर सूचना

रेथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. दुर्गेश रघुनाथ हरिते हे खालील अनुसुचीत नमुद केलेल्य

कृपया नोंद असावी की, दिनांक ११.०९.२००९ रोजीचे सोसायटीचे सदस्यांना फ्लॅट वाटपाकरित ोंद करारनामानुसार श्री. **यशवंत दामोदर केदारे** हे सदर **फ्लॅट क्र.५०**४ चे मालक झाले. पढे नोंव असावी की, श्री. यशवंत दामोदर केदारे यांचे २७.०२.२०१३ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात श्रीमती शांताबाई ऊर्फ विमल यशवंत केदारे यांचेही त्यांच्या निधनापुर्वी 0८.0२.२00८ रोर्ज नेधन झाले होते आणि श्री. सुनिल यशवंत केदारे, मुलगा यांचेही त्यांच्या निधनापूर्वी २८.०५.२०१२ रोजी निधन झाले होते. श्री. मनोहर यशवंत केदारे (मुलगा), श्रीमती शोभा यशवंत केदारे (अविवाहीत मुलगी) व श्रीमती शशिकला प्रशांत धनेश्वर (विवाहीत मुलगी) हे जिवीत कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. दिनांक ३०.१२.२०२० रोजीच्या नोंद विक्री करारनामानुसा श्री. मनोहर यशवंत केदारे, कुमारी शोभा यशवंत केदारे व श्रीमती शशिकला प्रशांत धनेश्व सदर फ्लॅट क्र.५०४ ही जागा<sup>ँ</sup> श्री. आशिष मधुसुदन मांजरेकर व श्रीमती स्वप्नाली आशिष **मांजरेकर** यांच्याकडे विक्री केली. म्हणून जर कोणा व्यक्तीस सदर प्लॉट/घराबाबत विक्री, अदलाबदल, गरण, अधिभार, बक्षीस, न्यास, वारसाहक, भाडेपट्टा, मालकी हक, वहिवाट, परवाना, विकास अधिकार, कायदेशीर हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य दस्तावेजांसह आजच्या ताखेपासून **सात दिवसात** खाली नमुद केलेल्या पत्त्यावर कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, कोणताही दावा अस्तित्वात नाही आणि असल्यास त्याग केले आहे

मुंबई आज दिनांकीत ४ मे, २०२४ मे. जी.एच. शुक्ला अण्ड कं. (वकील व नोटरी) कार्यालय क्र.: ३०, ३रा मजला, इस्लाम इमारत, अकबरअलीज मेन्स समोर,

व्ही.एन. रोड, फाऊन्टन, मुंबई-४००००१.

	1	1	-	T		
	_		U	Y	15	5
E	TI	'E D	DDI	CEC		

## लॉईडस एन्टरप्रायझेस लिमिटेड

(पूर्वीची श्री ग्लोबल टेडफिन लिमिटेड)

नोंदणीकृत कार्यालयः ए२, २रा मजला, मध्र इस्टेट, पांडरंग बधकर मार्ग, लोअर परळ, मंबई-४०००१३. दर:०२२-६२९१८१११, सीआयएनः एल२७१००एमएच१९८६पीएलसी०४१२५२, ई-मेल:lloydsenterprises@lloyds.in, वेबसाईट.www.lloydsenterprises.in 39 मार्च 2028 रोजी संगलेल्या तिमाही व वर्षातरिता एतमेव व एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

		1		एग	कमेव					(रू.लाखात, ईपी एव	চরিন
अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपर	ठेले वर्ष		संपलेली तिमाही		संप्रलेले वर्ष	
क		39.03.28	३ १. १२. २३	39.03.23	39.03.28	39.03.23	39.03.28	39.92.23	39.03.23	३१.०३.२४	39.03.2
		लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षिल	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षि
۹.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	9३३६५.९३	૧૮૪९९.५५	६९०४.७८	80684.28	८१०६.४५	३८२४४.०६	३८७६०.६२	୧୫୩७୫.୧୦	90९३७५.४१	<b>३९७०७</b> .१
ર.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	493.90	\$ <i>\$</i> ८\$.00	६२१.००	९०२७.६५	90६0.५9	4\$90.60	९८९६.८६	१५९२.५७	२१२७५.२४	ષ૬૬૨.૫૨
я.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वाबनंतर)	493.90	s 3८s.oo	६२१.००	९०२७.६५	90६0.५9	५९१०.६७	९८९६.८६	१५९२.५७	२१२७५.२४	૬७४२.५
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वाबनंतर)	809.04	8750.50	६२१.००	ພວວສ.ຊຊ	9060.49	4204.30	७५२७.८३	9022.93	୩୦୪୦୨.୨२	8402.24
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	३७२९०.५४	६६७९.११	94330.66	२०६८४३.७३	४३८००.९९	४९२९.१९	9७३६५.४८	९४८१.०४	६७७१५.३७	३०८८०.५
ξ.	सममाग मांडवल (दर्शनी मूल्य रु.१/- प्रती)	9२७२१.२६	92029.28	92029.25	9२७२१.२६	9२७२१.२६	ঀ२७२ঀ.२६	9२७२१.२६	9२७२१.२६	9२७२१.२६	9२७२१.२
U.	इतर समभाग (लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार)	-	-	-	३७०६२२.६५	954049.05	-	-	-	9808८६.२०	९७६१२.१
٤.	मूळ व सौमिकृत उत्त्वन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही) (रू.)	0.03	0.36	0.04	0.40	0.02	0.35	0.48	0.20	9.30	0.43

जाहीर सूचना **ारकोप वृंदावन कोहीसो** यांचे कार्यालयाद्वारे सर्वसामा जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **अमिषा जये**श पटेल यांनी खोली क्र.०४, चारकोप वृंदावन कोहौसोलि लॉट क्र. ३३०, सेक्टर ३, चारकोप, कांदिवली (प. मुंबई-४०००६७ या जागेच्या सदस्यत्वाकरिता अर्ज के अहे. जे जयेश भगवानजी पटेल यांच्या हयातीत त्यांच्य मालकीची होती. श्री. जयेश भगवानजी पटेल यांच )३.०३.२०२३ रोजी निधन झाले. वर नमुद व्यक्तींनी यापुर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत आणि क्षतिपूर्ती करारना करून सोसायटीकडे सादर केला आहे. जर कोणा व्यक्तीस चाबाबत काही दावा/आक्षेप असल त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर जाहीर सचना प्रकाश तारखेपासून १५ दिवसांत संपर्क करावा. जर सदर सूच प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत दावेदाराकडून कोणता दावा/आक्षेप प्राप्ते न झाल्यास पुढे कोणताही दाव आक्षेप विचारात घेतला जाणार नाही आणि सोसायटी उप-विधीनुसार सदर खोली हस्तांतरणाची प्रक्रिया सोसाय पर्ण करेल वकील मुण्मयी चौकीदार ठिकाणः मुंबई दिनांक:०४.०५.२०२४

#### जाहीर सूचना **गी. शिवराम गोपाळ नार्वेकर** हे फ्लॅट क्र.५४, इमार

क्र.२. राजेंद नगर ओमकारेश्वर कोहौसोलि.. दत्तपाड रोड, राजेंद्र नगर, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६ व जागेचे मालक होते. यांचे २०.०१.२०१७ रोजी इच्छाप किंवा नामांकन न करता निधन झाले. श्री. शरद शिवराम गर्वेकर, स्वर्गीय श्री. शिवराम गोपाळ नार्वेकर यांच लगा यांनी फ्लॅट क्र.५४ मधील अविभाजीत ८०% नधिकार, हक्क, हित आणि अनुक्रमांक १३२ ते १३६ असलेले दिनांक ११.०८.२०१३ रोजीचे भागप्रमाण क्र.०५४ त्यांचे नावे हस्तांतरणासाठी नोंद मक्तत करारनामासह सदस्यत्व नमुना सादर केला आहे. गेसावटी वाव्दारे सदर फ्लॅटमधील मवत सदस्व सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारर किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडन काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सचनेच्य ग्सिध्दीपासून १५ दिवसांत मागविण्यात येत<sup>े</sup> आहेत. सदर सोसायटीकडे विहित कालावधीत दावा/आक्षेप प्राप्त झाल्यास योग्य असेल त्याप्रमाणे मयत सदस्यान शेअर्म व हित यामह व्यवहार करण्याम मोमायटी मन नसेल.

#### च्या वतीने व करिता राजेंद नगर ओमकारेश्वर को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि मा. सचिव दिनांक: 0४.0५.२0२४ ठिकाणः मंबई

## স

श्री. रामचंद्र शं श्रमसाफल्य, शिं मंबई-४०००९ निवासी असून व १८१ ते १८५ आणि अनुक्रग भागप्रमाणपत्र कळविले आहे जर कोणा व्यक्त मालकीहक, भा प्रकारे काही दा स्वाक्षरीकर्त्याक न्वरुपात खाली सूचना प्रकाशन कळवावे. जर आक्षेप प्राप्त न झ असे समजले द्य्यम भागप्रमा -जाईल. दुय्यम भागप्र -भागप्रमाणपत्रः कोणी व्यक्ती मु करीत असल्यार मल्य व परिणा सोसायटी जबाब मुंबई दिनांक: ०२.०

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप' This advertisement is for information purposes only and does not constitute an offer or an invitation or a recommendation to purchase, to hold or sell securities. This is not an announcement for the offer document. All capitalized terms used herein and not defined herein shall have the meaning assigned to them in the letter of offer dated April 02 2024 the " Letter of Offer" or ("LOF") filed with the SME Platform of BSE Limited ("BSE")

# **AA PLUS TRADELINK LIMITED**

CIN: 1174900MH2016PL C274726

AA Plus Tradelink Limited (the "Issuer" or "Company") was incorporated under the Companies Act, 2013 with the Registrar of Companies, Maharashtra, Mumbai under the name "AA Plus Tradelink Limited" and a certificate of incorporation dated March 21 2016 was issued by the Registrar of Companies, Maharashtra, Mumbai.

Registered Office: B/702 Divine Jalpa, Gomati Bhuvan, Near Jain Temple, Jambli Gali, Borivali (West) Mumbai Bandra Suburban MH 400092 IN:

Contact Details: +91 22 2898 0308; Contact Person: Mrs. Purnima Badola, Company Secretary & Compliance Officer; Email-ID: aaplustradelinklimited@gmail.com Website: www.aaplustradelink.com

## OUR PROMOTERS ASHOK AMRITLAL SHAH, RAJKUMAR MAHENDRA SINGH

#### THE ISSUE

RIGHTS ISSUE OF 1,63,29,600 FULLY PAID UP EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10.00/- (RUPEE TEN ONLY) ('EQUITY SHARES') EACH AT A PRICE OF ₹[18]/- (RUPEES EIGHTEEN ONLY) PER EQUITY SHARE (INCLUDING A PREMIUM OF ₹[8]/-(RUPEES EIGHT ONLY) PER EQUITY SHARE) ('ISSUE PRICE') ('RIGHT SHARES') FOR AN AMOUNT AGGREGATING UP TO ₹29.39.32.800 (RUPEES TWENTY NINE CRORE THIRTY NINE LAKH THIRTY TWO THOUSAND EIGHT HUNDRED ONLY) ON A RIGHTS ISSUE BASIS TO THE ELIGIBLE SHAREHOLDERS OF AA PLUS TRADELINK LIMITED('COMPANY' OR 'ISSUER') IN THE RATIO OF 2 RIGHTS SHARES FOR EVERY 1 EQUITY SHARES HELD BY SUCH ELIGIBLE SHAREHOLDERS AS ON THE RECORD DATE, 05TH APRIL 2024 ('ISSUE'). FOR FURTHER DETAILS, KINDLY REFER TO THE SECTION TITLED 'TERMS OF THE ISSUE' BEGINNING ON PAGE 114 OF THIS DRAFT LETTER OF OFFER.

### NOTICE TO THE READER ("NOTICE") - ADDENDUM TO DRAFT LETTER OF OFFER DATED APRIL 02, 2024

This notice should be read in conjunction with the LOF filed by the Company with the Stock Exchange and the ALOF and Applicatior Form that have been sent to the Eligible Equity Shareholders of the Company. The Eligible Equity Shareholders are requested to please note the following:

This is to inform to Eligible Shareholders of the Company that the date of closure of the Rights Issue, which opened on Monday April 22, 2024 and was scheduled to close on Monday May 6, 2024, has now been extended to Thursday May 16, 2024, by the Rights Issue Committee in its meeting held on Friday, May 03, 2024 in order to provide an opportunity to shareholders to exercise their rights in the Rights Issue.

Accordingly, the last date of submission of the duly filled in Application Form (along with the amount payable on application) is Thursday May 16, 2024. Equity Shareholders of the Company who are entitled to apply for the Rights Issue as mentioned above are requested to take note of the Issue Closure Date as Thursday May 16, 2024.

हीर सूचना	REVISED ISS	UE SCHEDULE
जर बोरवणकर हे फ्लॅट २३,	Issue Opening Date	Issue Closing Date
ली रोड, बोरिवली पश्चिम,	Monday April 22, 2024	Thursday May 16, 2024
या सोसायटीचे सदस्य व नी सोसायटीकडे अनुक्रमांक	*Our Board may, however, decide to further extend the Issue Po days from the Issue Opening Date (inclusive of the Issue Opening	
मुळ भागप्रमाणपत्र क्र.३७ क ११८२ ते १२०७ चे .११० हरवले असल्याचे	**Investors are advised to ensure that the Application Forms a	re submitted on or before the Issue Closing Date. Our Company account of non-submission of Application Forms or on before th
। याबाबत अधिभार, तारण, ।द्रा, बक्षीस किंवा अन्य इतर	#Eligible Equity Shareholders are requested to ensure that re manner that the Rights Entitlements are credited to the demat acc This addendum shall be available on the respective websites of	f our Company at www.aaplustradelink.com; the Registrar to th
असल्यास त्यांनी खालील गवश्यक दस्तावेजांसह लेखी मुद केलेल्या पत्त्यावर सदर	Issue at www.purvashare.com; and the Stock Exchanges at www. Accordingly, there is no change in the LOF and ALOF dated April date of Issue Closing date. Change in Issue closing date resultan of extension of issue closing date.	2,2024 and Application Form except for modification in the last
तारखेपासून <b>१५ दिवसात</b> इर १५ दिवसात कोणताही	INVESTORS MAY PLEASE NOTE THE DRAFT LETTER OF OFFER READ IN CONJUCTION WITH THIS ADDENDUM.	R, ABRIDGED LETTER OF OFFER, APPLICATION FORM SHALL B
ल्यास दावा त्याग केले आहेत	All capitalised terms hold reference to the Letter of Offer filed by o	our Company.
ईल आणि सोसायटीकडून 1त्र वितरणाची प्रक्रिया केली		For AA Plus Tradelink Limite On Behalf of the Board of Director Sd/
ाणपत्र वितरणानंतर मुळ ठरविले जाईल आणि जर		Ashok sha Directo
्र भागप्रमाणपत्रासह व्यवहार तो त्यांनी स्वतःच्या जोखिम, वर करावा आणि याकरिता पर असणार नाही.	Disclaimer: Our Company is proposing, subject to receipt of re issue Equity Shares on a rights basis and has filed a Letter of Off website of Stock Exchanges where the Equity Shares a www.aaplustradelink.com and the Registrar to the Issue at www shares involves a high degree of risk and are requested to refe	
२०२४ सही/- सचिव मी गमलॉटन श्रममाफल्स	released in the United States. This announcement does not cons including the United States, and any Rights Equity Shares descri States absent registration under the US Securities Act of 1933,	stitute an offer of Rights Equity Shares for sale in any jurisdiction ibed in this announcement may not be offered or sold in the Unite

एलआयसी एम्प्लॉइज श्रमसाफल्य को.हौ.सो.लि.

जाहिर नोटीस	अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये
मे. उप निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा)	५४	अनिल भाऊसाहेब सरोदे	२१/०२/२४	१३६५	२३७५४८
महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई	ષષ	मंगेश कृष्णा सोलकर	२१/०२/२४	१३६५	२३७५४८
यांचे मुख्य कार्यालय पत्ता : ६∕६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी,	<b></b> ધ્દ્	अनिल शिवराम तांबे	२१/०२/२४	१३६७	5888686
हनुमान चौक, नवघर रोड, मुलूँड (पूर्व), मुंबई-४०००८१.	ષ૭	निलेश काळूराम जाधव	२१/०२/२४	१३६७	5888686
	1.1	च्चीच्य गण गांधी	20/22/22	0357	3931.997

public offering of Rights Equity Shares in the United States.

२०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक . सीआयआर/सीएफडी/एफएसी/६२/२०१६ द्वारे सुचित सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे सबिस्तर नमुन्यातील उतारा आहे. लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.lloydsenterprises.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com

वरील वित्तीय निष्कपांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि ३ मे, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करू-

गॉर्डडस एन्टरप्रायझेस लिमिटेडकरि (पुर्वीची श्री ग्लोबल ट्रेडफिन लिमिटेड सही/ बाबुलाल अगरव

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचाल

डीआयएन:०००२९३८९

ठिकागः सुंबई दिनांकः ३ मे, २०२४			
दिनांकः ३ मे, २०२४	ठिकाण: मुंबई		
	दिनांक: ३ मे, २०२४		

## प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल हेल्थ लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: पी ॲण्ड जी प्लाझा, कार्डिनल ग्रेशस मार्ग, चकाला, अंधेरी (पू), मंबई-४०००९९. सीआयएन: एल९९९९९एमएच१९६७पीएलसी०१३७२६, ई-मेल:investorgrievance.im@pg.com ३९ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रू.लाखात)

	(٩)	(२)	(3)	(8)	(4)	(ફ)
	संपलेली	संपलेली मागील	संपलेली संबंधित	संपलेले	संपलेले	संपलेले
	तिमाही	तिमाही	तिमाही	नऊ महिने	नऊ महिने	वर्ष
तपशील	३१.०३.२४	\$9.92.23	<b>३</b> १.०३.२३	<b>३१.०३.२</b> ४	39.03.23	३०.०६.२३
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण महसूल	રપર૪૮	309 <i>9</i> 0	३२०९२	୵ୄଽଡ଼ୢଽ୵	९२८४४	१२२९६२
कालावधीकरिता निव्वळ नफा						
(कर, अपवादात्मक बाबपूर्व)	ୡୄ୵ଡ଼୵	୧୧७୧	७८५३	২৭০४९	୧୦୦୦	રૂ૧૪૨૦
कालावधीकरिता निव्वळ नफा						
(करपुर्व व अपवादात्मक बाबनंतर)	ୡୄ୵ଡ଼୵	९९७२	७८५३	રપ૦૪૬	୧୦୦୦	રૂ૧૪૨૦
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा						
(अपवादात्मक बाबनंतर)	୪ୡ୳ୡ	७२०७	५९१९	१८४२०	ঀ९९६५	୵୵ୢଽଌଡ଼
कालावधीकरिता निव्वळ नफा	୪६५६	७२०७	<b></b>	१८४२०	<u> </u>	ଽଽୢଽଌଡ଼
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता						
एकत्रित नफा (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	୪७८९	७२९३	६०९६	१८५८८	୳ୢଽଡ଼ୢ	૨૨७૬३
समभाग भांडवल	9६६०.०	9६६०.०	9६६०.०	9६६०.०	<u> </u>	9६६०.०
(दर्शनी मुल्य रू. १०/- प्रती समभाग)						
इतर समभाग, ताळेबंद पत्रकानुसार पुर्नमुल्यांकन राखीव वगळून	-	-	-	-	-	७३४२९
उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)						
(रू. १०/- प्रत्येकी) <sup>*</sup> (वार्षिकीकरण नाही)						
अ) मूळ व सौमिकृत (रु.)	*२८	*83.8	*34.0	*999	*१२०.३	9३८.२

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.pghealthindia.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

	संचालक मंडळाच्या वतान व कारता
ठिकाण ः मुंबई	प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल हेल्थ लिमिटेडकरिता
दिनांक : २ मे, २०२४	मिलींद थत्ते
कृपया आमच्या www.pghealthindia.com वेबसाईटला भेट द्या.	व्यवस्थापकीय संचालक

हनुमान चाक, नववर राड, मुलूड (पूव), मुंबइ-ठ०००८२.							लीला नाथु गांधी	२१/०२/२४	१३६८	३१३५१९८	१
न्यू स	।।तारा जिल्हा नागरिक सहका <sup>,</sup>	री पतसंस्था म	र्या. मुंबइ	<b>.</b>		५९	नाथु आशुराम गांधी	२१/०२/२४	१३६८	३१३५१९८	२
पत्ताः	: ब/ १, प्रोग्रेसिव्ह बिल्डींग, डॉ. कंप	ऊंड,				80	प्रिया प्रकाश सिंग	२१/०२/२४	2358	3834866	8
	म लाड मार्ग, चिंचपोकळी (पु), मुंब				.अर्जदार	६१	नाथु आशुराम गांधी	२१/०२/२४	8358	५३९६५८८	१
	मांक १ ते १०५					६२	लीला नाथु गांधी	28/02/28	2355	५३९६५८८	२
-							जफर इसरार हुसेन	28/02/28	2355	५३९६५८८	× ×
अ. च	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल निर्मान	दावा	दावा रक्कम	जाब नेपाप	<u></u> <u></u> <u></u> <u></u> <u></u> <u></u> <u></u>	रामचंद्र यशवंत कासुर्डे	28/02/28	2300	222008	१
क्र.		दिनांक	क्रमाक	रुपये	देणार क्र.		N N N	28/02/28			२
	का जिन्हा का से हमा राजनी र को ब	28/22/24	0.224	1.0.0.0	_		स्नेहल सुदाम कोल्हे परित्र सम्पर्चन प्रातिन		8308 83108	803393	
8	शाहिस्ताबानो इरफानुद्दीन शेख जगर राजनीत प्रजीवनवीन शेख	28/02/28	2552	49099	<u>१</u>		सुजित रामचंद्र पाटिल सुजित गमचंद्र पोटिने	28/02/28	8968	803363	3
2	इरफानुद्दीन मुजीबुद्दीन शेख जन्मेन्द्र रोजेन्नी जन्म रोजन	28/02/28	१३३८	49099	२ 		सतिश पांडुरंग मोहिते जिन्हील जनगणन केल्ल	28/02/28	१३७२	973679	<u>३</u>
ъ Ч	सबीना बेबे नुरीस्लम शेख को चार्चेज्या का संस्थान	28/02/28	१३३८	५९०११	8		निखील नटवरलाल जेठवा कंट्र <del>े के किन्क</del> ी कर्डा के	28/02/28	8963	2000909	8
8	श्री. ज्ञानेश्वर रामचंद्र इंदलकर	२१/०२/२४	१३३९	४३९१३	१		संभाजी शिवाजी सुर्येवंशी	२१/०२/२४	१३७४	<i>७६९३७७</i>	१
५	श्री. दिलीप शिवराम यादव	२१/०२/२४	१३३९	४३९१३	ş		स्वाती संभाजी सुर्यवंशी	२१/०२/२४	१३७४	୰ଌଽଽଽ୰	२
ध्	श्री. खींद्र दत्ताराम सावत	२१/०२/२४	くきみの	8863966	3		सतिश विट्ठल शिंदे	२१/०२/२४	१३७४	ଡ଼ୡୢ୧३७७	8
ও	शालिनी शाहु माने	२१/०२/२४	१३४१	२६५३४६	१	৬২	जगन्नाथ समिरथी चौरसिया	२१/०२/२४	<b>શ્</b> રૂ ૭५	866568	१
6	श्री. शाहु सदाशिव माने	२१/०२/२४	ようやら	२६५३४६	<b>२</b>	69	महेशकुमार कडूदास भोले	२१/०२/२४	<b>શ્</b> રૂહ્ય	888968	२
?	मधुरा मंगेश निकम	२१/०२/२४	よきみら	२६५३४६	ş	७४	अभिषेक उल्हास तांबे	२१/०२/२४	શરૂહષ	888868	3
१०	वैशाली आशिष कदम	२१/०२/२४	१३४१	२६५३४६	8	<b>હ</b> ષ	रामकृष्ण आप्पाजी डोईफोडे	२१/०२/२४	१३७६	१५८६७५	Ę
११	करुणा नाना आवळे	२१/०२/२४	ようやら	२६५३४६	لع	७६	चंद्रकांत ज्योतिबा रणदिवे	२१/०२/२४	१३७६	१५८६७५	8
१२	अश्रुवा बाबुराव अभिमाने	२१/०२/२४	くうとう	१७७५९९	१	৩৩	सुनील मारुती तांबे	२१/०२/२४	१३७७	३२४८५०	२
१३	श्री. नामदेव कोंडिबा घनघांव	२१/०२/२४	१३४३	१७७५९९	Ŕ	96	हमिद अहमद पठाण	२१/०२/२४	१३७७	३२४८५०	э.
१४	श्री. अशोक नामदेव मोरे	२१/०२/२४	8388	240906	१	99	प्रविण हनुमंता म्हात्रे	२१/०२/२४	१३७८	१०६६५६३	8
१५	श्री. रमेश रामभाऊ सकट	२१/०२/२४	8388	२५०९०८	з,	60	चंपा रवि सोलंकी	२१/०२/२४	१३७९	२२०७५२	э
१६	अजित अनंत कदम	२१/०२/२४	१३४५	388880	3	68	राजेंद्र रामचंद्र मोहिते	२१/०२/२४	8360	२५६३५३	२
१७	संतोष बाजीराव पाटिल	28/02/28	१३४५	3888836	۲ ۲	62	अनिल धोंडू गोगावले	28/02/28	8360	*48343	3
86	विकास गौरीहर नारनवर	28/02/28	१३४६	<b><i><b>६६६९५२</b></i></b>	१		तुषार रामदास मोरे	28/02/28	8368	222488	२
89	संतोष तुकाराम मदने	28/02/28	238E	44434V	२	28		28/02/28	23C2	222488	२
20	101 01	28/02/28			१						२
	गोविंद भाऊराव भड़िके किन्नरा न गाँन राजन		8380	४४२५९	र २		अखिलेशकुमार ओमप्रकाश दुबे भोजगणगढ प्रदा गाउँ।	28/02/28	१३८२	\$33666	र १
28	विजय हनुमत यादव	28/02/28	8380	४४२५९		८६         भोलाप्रसाद मदन गुप्ता         २१/०२/२४         १३८३         १७२६३००           ८७         अच्छेलाल मदन गुप्ता         २१/०२/२४         १३८३         १७२६३००           ८८         दुर्गाप्पा गणपत कुंचिकोरबे         २१/०२/२४         १३८४         ४३५१८           ८९         मोहमद रफिक मोहम्मद रझाक शेख         २१/०२/२४         १३८५         ५६३४०६           ९०         जहांगीर अब्दुल सत्तार शेख         २१/०२/२४         १३८५         ५६३४०६           ९१         हानिफ कादर सव्यद         २१/०२/२४         १३८५         ५६३४०६					
22	रत्नमाला नामदेव जगताप	28/02/28	१३४७	४४२५९	3						
55	किशोर तुकाराम डागरकर	२१/०२/२४	१३४८	१२५०१८	१						
२४	सदिप भगवान मदने	२१/०२/२४	१३४८	१२५०१८	٦						
२५	प्रतिश तुकाराम डांगरकर	२१/०२/२४	१३४८	१२५०१८	ş						
२६	रविंद्र लक्ष्मण भोसले	२१/०२/२४	१३४९	ଡ଼ୡୢଽୡଡ଼	२						
২৩	निलेश रामचंद्र शिंदे	२१/०२/२४	१३४९	ଡ଼ୡଽୡଡ଼	ş	65	विजय यल्लवा कुंचिकोरवे	२१/०२/२४	१३८६	२५७१२३२	२
२८	विष्णू झिपऱ्या पाटील	२१/०२/२४	१३५०	७४६०८	<del>२</del>	65	सोहनलाल पन्नालाल गुप्ता	२१/०२/२४	१३८८	३३५८४८१	8
२९	संकेश रामदास खुटले	२१/०२/२४	१३५०	७४६०८	Ę	68	मो. आर्शद अहमद कुरेशी	२१/०२/२४	१३८९	५०५२८४	१
Зo	पुरन कृष्णा सावळेकर	२१/०२/२४	१३५०	98505	8	९५	अहमद अब्दुल रेहमान कुरेशी	२१/०२/२४	8366	५०५२८४	२
३१	कुंदा विष्णू पाटील	२१/०२/२४	१३५१	२१७६८१	१	९६	आबाजी गणपत सावंत	२१/०२/२४	१३८९	५०५२८४	Ŗ
३२	विष्णू गोापाळ पाटील	२१/०२/२४	१३५१	२१७६८१	R	९७	फरीदा शब्बीर छत्रीवाला	२१/०२/२४	१३८९	५०५२८४	8
33	ज्ञानेश्वर धोंडू वडे	२१/०२/२४	१३५१	२१७६८१	ş	38	फिरोज अली हुसैन शेख	२१/०२/२४	8360	२१५८९९७	8
ЗX	विशाल विलास चाळके	२१/०२/२४	१३५२	१९७३५६	٦	99	विपुल सुरेश वाधमारे	२१/०२/२४	१३९२	४५८५४३	8
રૂષ	कैलास रामचंद्र गायकवाड	२१/०२/२४	१३५३	१७४३६२९	१	800	अशोक विश्राम थोरात	२१/०२/२४	8363	६४९८६५२	પ
३६	वर्षा कैलास गायकवाड	२१/०२/२४	१३५३	१७४३६२९	२	808	अनिता चंद्रकांत चौगुले	२१/०२/२४	8368	१५०९११	१
হ ৩	वर्षा कैलास गायकवाड	२१/०२/२४	१३५४	8608363	8		चंद्रकांत काशिनाथ चौगुले	२१/०२/२४	8368	१५०९११	२
36	कैलास रामचंद्र गायकवाड	28/02/28	१३५४	8608363	÷ ₹		प्रभाकर जिजाबा भोसले	28/02/28	१३९५	803583	२
39	रफिक अशरफ अंन्सारी	28/02/28		3653085	3	· ·	मोसेस डेव्हीड नाडार	28/02/28		886658	8
80	धीरजकुमार घनश्याम कुकरेजा	28/02/28	<u>२२५५</u> १३५६	3653085	* *	-	मात्तत उप्हाउ नाउार संतोष किसन जोगदंडकर	28/02/28			ς ξ
88	वारणकुमार वनश्याम कुकरण विशाल विश्वनाथ कानडे	२१/०२/२४ २१/०२/२४	<u>र २५६</u> १३५७	2042074 53865	० १						
<u> </u>	नागेश सिताराम माने				۲ ۲		सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल				
४२		28/02/28	१३५७	63865			ग्यात आलेले आहे. परंतु प्रतिवादी यांना स —— >>-	मन्स न झाल्याने /	त्याचा नवीन	ग पत्ता उपलब्धा न	सल्याने
83	शैलेश सतिश जाधव 	28/02/28	१३५८	60383	१		प्रमन्स देत आहोत.				
88	सतिश पिटया जाधव	२१/०२/२४	१३५८	60383	<b>२</b>		उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांड			१०/०५/२०३	२४ रोजी
४५	सुबोध यशवंत तांबे	२१/०२/२४	१३५८	60383	ş		१११.०० वा. या वेळेत कागदपत्रांसह आप				
४६	मनोज रामसमुझ तिवारी	२१/०२/२४	१३५९	३२०११०	१		या नोटीसीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असे				
৬४	सचिन सर्जेराव मानकर	२१/०२/२४	१३६१	२६८५१८	ş		यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी 				
86	रुकसार परवीर मशकुर सिध्दीकी	२१/०२/२४	१३६१	२६८५१८	8		। तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात २				୯୮.
४९	नंदिनी नितेश तांबे	२१/०२/२४	१३६२	१६४४३८	१	1	म्हणून आज दिनांक १९/ ०४/ २०२४ रोज	ा माझे सही व कार	गलयाचे मुद्रेर	पह दिली आहे.	
५०	नितेश मनोहर तांबे	२१/०२/२४	१३६२	१६४४३८	Ŕ		$\sim$			सही/-	
५१	हरि राजाराम सोनावणे	२१/०२/२४	१३६४	३५२५६२	<del>ې</del>		( )	р. т	उप निबंधक	सहा/ - सहकारी संस्था ('	परसेता )
५२	रुपेश जयवंत साळवी	२१/०२/२४	१३६५	२३७५४८	१		शिक्का	/ ``		सहजात संस्था ( प्रबिगर कृषी सहव	
ષરૂ	रुपाली रूपेश साळवी	२१/०२/२४	१३६५	२३७५४८	٦			,		भेडरेशन लि. मुंब	
-											